

पाच हजारावरील लोकसंख्येच्या
गावांसाठी पर्यावरण विकास
आराखडा तयार करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम- २०१७/प्र.क्र.१/पंरा-४

बांधकाम भवन, २५, मर्झबान मार्ग, फोर्ट,

मुंबई - ४०० ००१.

दिनांक: ३१ मार्च, २०१८.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१/पंरा-४, दि. १८ ऑगस्ट, २०१०.
- २) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. १६ सप्टेंबर, २०१०.
- ३) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२०११/प्र.क्र.१७३/पंरा-४, दि. २४ ऑगस्ट, २०११.
- ४) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २० ऑक्टोबर, २०११.
- ५) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१२/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २१ नोव्हेंबर, २०१२.
- ६) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.२७२/पंरा-४, दि. १५ मार्च, २०१३.
- ७) शासन निर्णय क्रमांक: जीपीडीपी २०१५/प्र.क्र.३८/पं.रा.६, दि. ०४ नोव्हेंबर, २०१५.
- ८) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२०१५/प्र.क्र.२१४/पंरा-४, दि. ०१ ऑगस्ट, २०१६.
- ९) शासन निर्णय क्रमांक: स्माग्रायो-२०१५/प्र.क्र.१५१-अ/योजना-१, दि. २१ नोव्हेंबर, २०१६.

शासन निर्णय :

वाचा येथील अ.क्र. ७ च्या शासन निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार “आमचं गाव, आमचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असल्याने तसेच वाचा येथील अ.क्र. ९ च्या शासन निर्णयानुसार पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे रूपांतर करून स्मार्ट ग्राम योजनेत झालेले असल्याने पर्यावरण विकास आराखडा तयार करणेबाबत निर्गमित करण्यात आलेला वाचा येथील अ.क्र. ३ चा शासन निर्णय दिनांक २४ ऑगस्ट, २०११ रद्द करण्यात येत आहे.

तसेच, वाचा येथील अ.क्र. २ च्या शासन निर्णय दिनांक १६ सप्टेंबर, २०१०, अन्वये जिल्हा वार्षिक योजनेतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेतर्गत नियोजनबद्ध विकास अंतर्गत ग्रामविकास व पर्यावरण विकास आराखडा तयार करणे याकरिता कमाल रूपये १० लक्ष निधी वितरित करण्यात येऊ नये. या योजनेतील उर्वरित बाबींकरिता वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयांन्वये कार्यवाही करण्यात यावी.

सदरचा शासन निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायती यांच्या निदर्शनास आणण्यात यावा व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २८/२०१८/कार्यासन १४८९ दिनांक २७ मार्च, २०१८ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३३११५५३४३८२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विजय लिटे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत-:

१. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई.
२. मा. विरोधी पक्षनेता, विधान सभा, विधानमंडळ, मुंबई.
३. मा. विधानसभा/मा. विधान परिषद सदस्य (सर्व)
४. मा. राज्यपाल यांचे सचिव
५. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव
६. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
७. मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
८. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

९. अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग)
१०. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई
११. विधी मंडळ ग्रंथालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती)
१२. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१३. सर्व विभागीय आयुक्त
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व सह सचिव/ उप सचिव/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा व अनुज्ञेयता)
१७. महालेखापाल, महाराष्ट्र-१ नागपूर (लेखा व परिक्षा अनुज्ञेयता)
१८. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१९. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
२१. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
२२. सचिव (ग्राम विकास) यांचे स्वीय सहायक
२३. कार्यासन क्र. १४८१ व १४४४ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२४. माहिती तंत्रज्ञान कक्ष (ग्रा.वि.वि), बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई
२५. निवडनस्ती, कार्यासन पंरा-४.